

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ, अधिनियम,
२०१६ मधील तरतुदीनुसार अकृषि
विद्यापीठांसाठी सांविधानिक पदे निर्माण
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: पदनि २०१७/प्र.क्र.१६७/१७/विशि-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: ०१ जुलै, २०१७.

वाचा-

- १) शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २००९/(२४३/०९)/विशि-१, दिनांक १२ ऑगस्ट, २००९.
- २) शासन अधिसूचना क्रमांक: संकीर्ण २००९/(६२६/०९)-विशि-१, दिनांक ०७ ऑक्टोबर, २००९.
- ३) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०११/(२५/११)/विशि-१, दिनांक १५ फेब्रुवारी, २०११.
- ४) शासन आदेश क्रमांक: संकीर्ण २०१७/प्र.क्र.१२४/२०१७/विशि-१, दिनांक २० एप्रिल, २०१७.

प्रस्तावना-

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ निरसित करून नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दिनांक ०१ मार्च, २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमान्वये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील अकृषि विद्यापीठांसाठी नवीन सांविधिक पदांची तरतूद करण्यात आलेली आहे. काही सांविधिक पदांची पदनामे बदलण्यात आलेली आहेत. प्र-कुलगुरु, संचालक, विद्यापीठ उपपरिसर या पदांची नियुक्तीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/ पात्रता, अनुभव याबाबतची तरतूद सदर अधिनियमान्वये विहीत करण्यात आलेली आहे. तसेच संचालक, शारिरीक शिक्षण व क्रीडा, संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ यांच्या निवडीच्या प्रयोजनासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता / पात्रता व अनुभव याबाबतची तरतूद संदर्भाधीन क्र.४ येथील शासन आदेशान्वये करण्यात आलेली आहे.

२. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अन्वये अकृषि विद्यापीठांसाठी नवीन सांविधिक पदांची तरतूद करण्यात आलेल्या तसेच काही सांविधिक पदांची पदनामात बदल केलेल्या पदांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च स्तरीय सचिव समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक १९ मे, २०१७ रोजी झालेल्या बैठकीमध्ये एकूण १८ नियमित पदे निर्माण करण्यास व ३ पदे दर्जोन्नत करण्यास मान्यता दिलेली आहे.

शासन निर्णय

या शासन निर्णयान्वये राज्यातील अकृषि विद्यापीठांसाठी खालील प्रमाणे पदे निर्माण करण्यास तसेच परिच्छेद २ मध्ये नमूद पदे सुधारित वेतनश्रेणीत दर्जोन्नत करण्यास शासन मान्यता देत आहे.

१) प्र-कुलगुरु

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव	पदनाम	वेतनश्रेणी	मंजूर पदसंख्या
१.	सोलापूर विद्यापीठ, सोलापूर,	प्र-कुलगुरु	३७४००-६७०००/ ग्रेड पे- १००००/-	१
२	डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.			१
३	उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.			१
४	गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.			१
	एकूण			४

२) संचालक, विद्यापीठ उपपरिसर

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव	पदनाम	वेतनश्रेणी	मंजूर पदसंख्या
१.	डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, (उस्मानाबाद, उपपरिसर)	संचालक, विद्यापीठ उपपरिसर	३७४००-६७०००/ ग्रेड पे- १००००/-	१
	एकूण			१

३) संचालक, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव	पदनाम	वेतनश्रेणी	मंजूर पदसंख्या
१.	सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.	संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा	३७४००-६७०००/ ग्रेड पे- १००००/-	१
२	गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.			१
	एकूण			२

४) संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव	पदनाम	वेतनश्रेणी	मंजूर पदसंख्या
१	मुंबई विद्यापीठ, मुंबई.	संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ.	३७४००-६७०००/ ग्रेड पे- १००००/-	१
२	श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी, महिला विद्यापीठ, मुंबई.			१
३	सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.			१

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव	पदनाम	वेतनश्रेणी	मंजूर पदसंख्या
४	शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.	संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ.	३७४००-६७०००/ ग्रेड पे- १००००/-	१
५	सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.			१
६	उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव.			१
७	डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.			१
८	स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.			१
९	संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.			१
१०	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.			१
११	गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.			१
एकूण				११

२. मुंबई विद्यापीठ, मुंबई, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या विद्यापीठात मंजूर व अस्तित्वात असलेली संचालक, क्रीडा/ संचालक, शारिरीक शिक्षण या रु. १५६००-३९१०० या वेतनश्रेणीतील पदांची दर्जोन्नती करून सदर तीन पदे खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहेत.

१) संचालक, शारिरीक शिक्षण आणि क्रीडा

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव	पदनाम	वेतनश्रेणी	मंजूर पदसंख्या
१	मुंबई विद्यापीठ, मुंबई.	संचालक, शारिरीक शिक्षण व क्रिडा	३७४००-६७००० ग्रेड पे-१००००	१
२	श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.			१
३	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.			१
एकूण				३

३. परिच्छेद क्र. १ मध्ये नमूद १८ पदांसाठी येणाऱ्या रु.२,६३,४८,५४०/- (दोन कोटी त्रेसष्ट लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे चाळीस रुपये फक्त) एवढ्या आवर्ती खर्चास शासन मंजुरी देत आहे.

४. यासाठी होणाऱ्या खर्च मागणी क्र.डब्ल्यू-२,२२०२-सर्वसाधारण शिक्षण-०३-विद्यापीठीय व उच्च शिक्षण-१०२-विद्यापीठांना सहाय्य, (००)(२१), विधी विद्यापीठाचा विकास (२२०२ जी ९५९), ३६-सहाय्यक अनुदाने (वेतन) या लेखाशिर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२२३/आपुक, दिनांक २२ मे, २०१७ अन्वये दिलेल्या सहमतीने आणि उच्च स्तरीय सचिव समितीने दिनांक १९ मे, २०१७ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०७०११७२८१८८००८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विजय साबळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल तथा कुलपती यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. कुलगुरु, सर्व अकृषि विद्यापीठे,
३. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता)-१ व २, महाराष्ट्र, नागपूर,
४. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
५. सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण,
६. कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली,
७. जिल्हा कोषाधिकारी, गडचिरोली,
८. वित्त विभाग, विसु-१, मंत्रालय, मुंबई,
९. निवड नस्ती, विशि-१.